

सोमवारी लातूर येथे 'महिला आयोग आपल्या दारी'

लातूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्हातील तक्रारींची जनसुनावणी सोमवार, २८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडल्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना त्यांच्या जिल्हाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत २८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय जनसुनावणी घेत

महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने लातूर जिल्हाची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित राहतील.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरोध करणारे आहे. राज्याच्या कानाकोपरीतील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही.



त्यामुळे आयोग जिल्हा स्तरावर सर्व यंत्रणेनिशी जात आहे. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचा काम आयोग करत असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

टोईंग कर्मचाऱ्यांना स्वच्छ गणवेश आवश्यक

नवीन वाहतूक धोरणाची गरज



लातूर : लातूर शहरात टोईंग कर्मचाऱ्यांनी त्यांचा गणवेश स्वच्छ ठेवावा. दाढी, केस वाढवू नयेत आदी सुचनांसोबतच वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेवून नवीन वाहतूक धोरण ठरविण्याची गरज असल्याचा सूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वाहतुकी संबंधीत समस्यांवर उपाययोजना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

शहरामध्ये वाहतुकीची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर काल पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर शहरातील वाहतूक समस्या व त्यावरील उपाययोजना या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोईंग वाहनावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला गणवेश स्वच्छ ठेवावा. दाढी, केस वाढवू नयेत, अशा सुचना करण्यात आल्या. टोईंग वाहन रस्त्याने फिरत असताना बेशिस्त वाहनावर कारवाई करण्याअगोदर स्पीकरवर अगोदर उद्घोषणा करावी. त्यानंतरच कारवाई करावी, नागरिकांकडून चुकीच्या दंडाची वसुली संदर्भात व कर्मचाऱ्यांच्या गैर वर्तुणकीसंदर्भात एखाद्या नागरिकास तक्रार करावयाची झाल्यास त्यांना महापालिकेने एखादा मोबाईल नंबर देऊन तसे बोर्ड लावावेत अशी सुचना या बैठकीत करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बांधकाम मजूर थांबण्याची जागा बदलण्यासंदर्भात कामगार आयुक्त

यांच्या उपस्थितीत बैठक घेवून जागा निश्चीत करावी, गांधी मार्केट येथील जुने भाजी मार्केट स्वच्छ करून ते कार्यान्वीत करावे तसेच येथील पार्किंग चालू करावे, शहरात विना परवाना बॅन लावणारे व तसे बॅन फ्रिट करणारे या दोघांवरही कारवाईशी कारवाई करावी. टोईंग व्हॅनवर कारवाई केल्यानंतर दंडाच्या रकमा असलेले बॅन लावावे. टोईंग कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी स्वयंप्रकाशीत गणवेश रिफ्लेक्ट जॅकेट वापरावा. शहरामध्ये पार्किंग व नो पार्किंगचे झोन निश्चीत करून तसे फलक लावावेत. पिवळे पट्टे आखावेत. टोईंग पथकाने चारचाकी अथवा दुचाकी वाहनास जामर लावल्यास ते तोडणाऱ्या अथवा घेवून जाणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करावी, अशा निर्देशांसोबत लातूर शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेवून शहरासाठी नवीन वाहतूक धोरण निश्चीत करावे आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या सर्व नियमांची तात्काळ अंमलबजावणी करून टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, असेही सुचीत करण्यात आले.

या बैठकीस महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, पालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख, लातूर वाहन परिवहन विभाग प्रमुख, टोईंग कंत्राटदार आदी उपस्थित होते.

राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्या सुप्रिया सुळेची सरकारकडे मागणी

मुंबई : राज्यात सध्या पावसान दडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस पडताना दिसत नाही. हातची पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही.

यासंदर्भातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेने केली आहे.

दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच परिस्थितीचा तातडीने आढावा घ्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेने केली आहे.



तिघा चोरट्यांकडून मोटारसायकल टेम्पो व सोयाबीन जप्त

लातूर : लातूर येथील स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने तिघा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, चोरून नेलेले ९ किटल सोयाबीन व चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त केला आहे. शहर व जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. स्थानीक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, शहर पोलीस उपअधीक्षक भागवत फुंदे, स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कमी किमतीमध्ये चोरीच्या मोटारसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघा जणांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी करता त्यांनी आपले स्वतःचे नाव दशरथ यादव सूर्यवंशी रा. हेळंब, ता. देवणी, गजानन प्रल्हाद रणक्षेत्रे, रा. कूमठा, ता. उदगीर व रवि शिवाजी सूर्यवंशी रा. लोहारा, ता.

उदगीर अशी नावे त्यांनी सांगितली. लातूर येथील गुरूड चौकातून या तिघांनाही ताब्यात घेतले. या तिघांसोबत चोरीच्या असलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या तिघांची अधिक चौकशी करता त्यांनी नावंदी, ता. उदगीर येथील एका घरातून १४ कट्टे सोयाबीन चोरून लातूर मार्केट याडतील एका व्यापाऱ्यास विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी चोरून नेलेले ९ किटल सोयाबीनही जप्त केले आहे. या तिघा जणांकडून चोरीच्या दोन मोटारसायकली, ९ किटल सोयाबीन, चोरीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त केला आहे. चोरट्यांनी देवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे तीन गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवंत, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, चंद्रकांत केंद्रे यांच्या पथकाने वरील तिघा चोरट्यांना मोठ्या शिताफीने अटक केली आहे.



मुंबई : सोज्जळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या.

अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 'आनंद' या सिनेमात त्यांनी केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणगत आहे. २०२० मध्ये त्यांना अलझायमर्स या आजाराने ग्रस्तलं होतं. अभिनेते अजय देव यांनीच ट्वीट करून ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या

दोघांकडेही हि सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहत होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे. सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळांनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच

ठसा उमटवला. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजय देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पत्रासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. 'आलिया भोगासी'

या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमधून काम केलं. आज अलझायमर्स या आजाराने त्यांचं मुंबईतल्या जुहूमधल्या घरी निधन झालं. 'जगाच्या पाठीवर', 'मोलकरीण', 'यंदा कर्तव्य आहे', 'या सुखांनो या', 'सुवासिनी', 'हा माझा मार्ग एकरा' हे चित्रपट विशेष गाजले. 'आनंद' या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

त्यांच्या मते....

आमदारांच्या अपात्रते संदर्भात सुनावणीला दिरंगाई होणार नाही, योग्य निर्णय घेतला जाईल. - विधानसभा अध्यक्ष नावेंकर

योग्य निर्णय घ्याल पण योग्य वेळ कोणती? - प्रफुल्ल पटेल

ही कसली 'पटेलगिरी' म्हणायची! - एक बातमी

साहेबांनी पोस्टरवरील फोटो काढण्याची तंबी दिली, पण दादा गटाच्या हद्दयातील फोटो कसा हटवणार - नाना पटोले

म्हातारपणी शरद पवार साहेबा सारख्यांना बोलून वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा-संस्कृती नाही - नाना पटोले

म्हातारा कोणाला म्हणताय नाना!



उदगीर वकील संघाची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी अॅड. वलांडीकर, सचिवपदी अॅड. हुळे

उदगीर : येथील वकील संघाची निवडणूक बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. यावेळी अध्यक्षपदी अॅड. बालाजी वलांडीकर (आदेप्पा), उपाध्यक्षपदी अॅड. जगन्नाथ कांबळे, महिला उपाध्यक्षपदी अॅड. रुक्मिणी सोनकांबळे, सचिवपदी अॅड. संजय हुळे, सहसचिवपदी अॅड. भगवान पाटील, महिला सहसचिवपदी अॅड. अश्विनी कुलकर्णी, कोषाध्यक्षपदी अॅड. मारोती चव्हाण, ग्रंथालय सचिवपदी अॅड. राजकुमार मुंडे, महिला प्रतिनिधीपदी अॅड. अखतारबानू शेख आदींची बिनविरोध निवड झाली. सदर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ विधीज्ञ अॅड.

गुलाब पटवारी, अॅड. एस. टी. पाटील, अॅड. प्रभाकर काळे, अॅड. व्ही. एन. औरादे, अॅड. रमाकांत पाटील, अॅड. काशिनाथ तोबरे, अॅड. उन्मेष हिबारे, अॅड. बालाजी पाटील, अॅड. नारायण पाटील, अॅड. अशोक भोसले, अॅड. लक्ष्मीकांत मध्वरे, अॅड. बालाजी कारभारी, अॅड. विजय दिक्षीत, अॅड. सचिन कुलकर्णी, अॅड. विक्रम संकाये, अॅड. गितानंद अक्कनगिरे व मावळते अध्यक्ष अॅड. बाळासाहेब नरवटे आदींनी प्रयत्न केले. गेल्या अनेक वर्षांनंतर उदगीर वकील संघाची ही निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणीनंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे न्यायालय परिसरात सत्कार करण्यात येवून शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. महेश माशाळकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. शरद पाटील, अॅड. संतोष सूर्यवंशी यांनी काम पाहिले. नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वत्र अभिनंदन होत आहे. आपआपसात झुंजाणाऱ्या ६ जणांवरुद्ध गुन्हा दाखल मुरूड : काल रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास मुरूड येथे बाजारच्या दिवशी आपआपसात झुंजाणाऱ्या सहा जणांवरुद्ध मुरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी मुरूड येथे बाजार असतो. या दिवशी या शहरात मोठी गर्दी असते. रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास विशाल प्रताप पाटील, राजेंद्र गोपाळ शिंदे, मारोती लिंबराज शिंदे, आसाराम नरसिंग शिंदे, सुरज जगन्नाथ शिंदे, भारत भगवान शिंदे सर्व रा. निवळी, ता. लातूर हे आपआपसात जोरजोरात ओरडून भांडण करत असताना आढळून आल्याने या सर्वांवरुद्ध भादंवि १६० अन्वये मुरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बालासाहेब नरवटे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत.

खरीप हंगाम अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य पीक स्पर्धा

लातूर : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा गौरव करण्यासाठी राज्यांतर्गत पीक स्पर्धा आयोजित करण्यात येतात. त्यानुसार कृषि विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल या नऊ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी

(रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२३ आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये आणि आदिवासी गटासाठी दीडशे रुपये राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धेकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेसाठी भात पिकाच्याबाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर म्हणजेच एक एकर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची पिकाची उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.



अर्जांसोबत जोडावयाची कागदपत्रे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, सातबारा, आठ-अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासीअसल्यास) पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेकबुक अथवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. असे आहे बक्षिसाचे स्वरूप तालुका पातळीवर अनुक्रमे पाच हजार रुपये, तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय

क्रमांकाची बक्षिसे आहेत. जिल्हा पातळीवर दहा हजार रुपये, सात हजार रुपये आणि पाच हजार रुपये अशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे आहेत. राज्य पातळीवर प्रथम बक्षीस पन्नास हजार रुपये, द्वितीय बक्षीस चाळीस हजार रुपये आणि तृतीय बक्षीस तीस हजार रुपये राहिल. या योजनेबाबतची अधिक माहिती कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहे. तरी जिल्हातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस. व्ही. लाकडे यांनी केले आहे.

सनी देओलच्या 'गदर २' ने रचला इतिहास, दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट 'गदर २'चा सिक्केल असलेल्या 'गदर २' ने अनेक अर्थानी इतिहास रचला आहे. गदर २ हा आता बॉलिवूडच्या इतिहासात दुसऱ्या वीकेंडला सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे. सनी देओलचा हातोडा अशा प्रकारे बॉक्स ऑफिसवर हिट झाला की त्याने सर्वांनाच हादरवून सोडले. या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातच विक्रमी कमाई करत जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला. मात्र, 'गदर २'समोर अजूनही दोन मोठी आव्हाने उभी आहेत.

सनी देओलच्या 'गदर २' ने इतिहास रचला आहे. या चित्रपटाला चाहत्यांचे इतके प्रेम मिळत आहे की गदर २ हा दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. गदरने दुसऱ्या आठवड्यातही बंपर कमाई केली आहे आणि रिलीजच्या १३व्या दिवशीही तो दुहेरी अंकात कलेक्शन करत आहे.

१३ व्या दिवशी गदर २ च्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सनी देओलच्या चित्रपटाने १०.४० कोटींची कमाई केली आहे. या आकडेवारीसह, गदर २ ची भारतातील कमाई आता ४११.१० कोटींवर पोहोचली आहे. गदर २ ने १३व्या दिवशी जगभरात ५२२ कोटींहून अधिक कमाई केली आहे. शुक्रवारपासून चित्रपटाला पुन्हा एकदा गती मिळू शकते, असे मानले जात आहे.

तथापि, बॉक्स ऑफिसच्या बाबतीत नंबर १ आणि नंबर २ पोझिशन गाठणे हे गदर २ साठी अजूनही आव्हान आहे. या दोन्ही जागा आजही खानांच्या ताब्यात आहेत. कमाईच्या बाबतीत शाहरुख खानचा 'पठान' ६५४.२८ कोटी कमाईसह भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. तर आमिर खानचा दंगल हा चित्रपट ५३८.०३ कोटींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही चित्रपटांचे एकूण कलेक्शन असले तरी आणि सनी देओलचा गदर २ अजूनही शर्यतीत आहे.

गदर २ मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या जोडीला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे, तर दुसरीकडे त्यांचा मुलगा चरणजीत आणि सून सिमरत कौर यांची लव्ह केमिस्ट्रीही चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. उत्कर्ष शर्मा हा चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा आहे ज्याने गदरमध्ये छोटे चरणजीतची भूमिका केली होती.

वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा, १२ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्या लागणार दोन भाषा



२०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त बातमी आहे. आता बोर्डांच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क जारी केला आहे. त्यात बोर्डांच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांची समज आणि कौशल्ये विकसित होतील, असे मंत्रालयाने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या दोन संधी मिळतील.

शिक्षण मंत्रालयाच्या नवीन फ्रेमवर्कमध्ये असे म्हटले आहे की बोर्ड पेपरसाठी, चाचणी विकसक आणि मूल्यमापनकर्त्यांना हे काम करण्यापूर्वी विद्यापीठ-प्रमाणित अभ्यासक्रम घ्यावे लागतील. शिक्षण मंत्रालयाने पुढे सांगितले की, इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, ज्यामध्ये किमान एक भाषा भारताची असेल.

कमी होतील पुस्तकांच्या किमती

शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यामुळे अभ्यासक्रम कव्हर करण्याची सध्याची प्रथा टाळली जाईल. यासोबतच अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किमतीही कमी होणार आहेत. इयत्ता ११वी आणि १२वी मधील विषयाची निवड केवळ प्रवाहापुरती मर्यादित राहणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने चौकट जारी करण्यात आली आहे.

तयार होतील नवीन पुस्तके

शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पुस्तके तयार केली जातील. त्याच वेळी, शाळा मंडळे योग्य वेळेत मागणीनुसार परीक्षा देण्याची क्षमता विकसित करतील.

सीबीएसईचाही समावेश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचाही नव्या अभ्यासक्रमाच्या चौकटीत समावेश करण्यात आला आहे. सीबीएसईसह विविध राज्य मंडळांद्वारे घेण्यात येणाऱ्या बोर्डांच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. परीक्षा मुदतनिहाय असणार नाहीत, ज्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण चांगले असतील तेच पुढे वैध असेल.

सनी देओलच्या पत्नीकडे आहे कोट्यावधीचे सोने, असा झाला खुलासा

मुंबई : जिथे एकीकडे सनी देओलचा चित्रपट गदर २ चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडताना दिसत आहे. दुसरीकडे, धर्मैत्र यांचा मुलगा सनी देओल ज्याला बॉलिवूडचा हीमंन म्हटले जाते, तो त्याच्या मालमत्तेबाबत वादात सापडला होता. बरं ती गोष्ट वेगळी आहे.

पंजाबमधील गुरुदासपूरचे खासदार सनी देओल उर्फ अजय सिंग देओल यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत, त्याबद्दल तुम्हाला फार कमी माहिती असेल. सनी देओलकडे सोन्याचा एकही दागिना नाही. होय, त्याच्याकडे ना सोन्याची अंगठी आहे ना सोन्याची चेन. आणि त्यांच्या पत्नीकडे करोडो रुपयांचे दागिने आहेत. ही गोष्ट कोटून समोर आली आहे हे देखील जाणून घेऊया.गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी २०१९ मध्ये निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यातील पहिला खुलासा असा की त्याच्याकडे एक ग्रॅम सोनेही नाही, तर दागिने सोडाच. होय, ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे. त्याच्याकडे ना सोन्याची अंगठी आहे ना सोन्याची चेन. कोट्यावधी रुपयांची संपत्ती असलेल्या सनी देओलकडे सोन्याच्या वस्तू नाहीत, यावर विश्र्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु हे सत्य आहे.

हे पत्र, मुद्रक निखील जयप्रकाश माने यांनी मालक, प्रकाशक, संपादक अशोक व्यंकटराव चिंचोले यांचे करिता चेतन ऑफसेट प्रिंटेर्स, १७ शिवाजी हौसिंग सोसायटी, पद्मनगर बाशी रोड, लातूर येथे मुद्रित केले. हे पत्रक प्रकाशक अशोक व्यंकटराव चिंचोले यांनी दै. भूकंप कार्यालय, मनपा शांपींग कॉम्प्लेक्स गांधी चौक, लातूर, ता.जि. लातूर ४१३५१२(महा.) येथे प्रकाशीत केले. संपादक- अशोक व्यंकटराव चिंचोले ((:२५१८२२) RNI NO. MAHMAR/2012/42770

मैत्रेयी कृष्णराज आणि अरुणा कांची यांनी लिहिलेलं आणि डॉ. विजया साळुंके यांनी अनुवादित केलेलं 'भारताच्या महिला शेतकरी' हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्टने २०१३ मध्ये प्रकाशित केलं आहे. डॉ. कृष्णराज या 'स्त्री अध्ययन' या विषयाच्या भारतातल्या अग्रणी अभ्यासक आणि तज्ज्ञ आहेत. त्यांचे अनेक लेख आणि पुस्तकंदेखील प्रकाशित झाले आहेत. त्यांचं काम चार भिंतीत बसून केलेलं नसून अनुभवाधारित आहे.

अभ्यासपद्धती, धोरणविषयक दृष्टिकोन आणि विकास या विषयांवर त्यांनी लेखन केलंय.

मुंबईच्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातून स्त्री अध्ययन केंद्राच्या संचालक म्हणून मैत्रेयी कृष्णराज निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर हेग इथल्या इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज या संस्थेच्या विशेष निमंत्रणाने 'प्रोफेसर ऑफ विमेन स्टडीज' म्हणून त्यांनी काही काळ काम केलं. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी 'फूड सिक्युरिटी, जेन्डर अँड रुरल लाईव्हलीहूड' हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या लेखिका अरुणा कांची या सार्वजनिक वित्त या विषयातल्या तज्ज्ञ आहेत. विकासाच्या धोरणांचा लिंगभावावर काय परिणाम होतो, या विषयाच्या त्या निष्णात अभ्यासक आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये त्यांचं अभ्यासपूर्ण आणि संशोधनपर लेखन प्रसिद्ध झालं आहे. सदर पुस्तकाच्या मराठी अनुवादक डॉ. विजया साळुंके या भूगोल विषयाच्या निवृत्त सहयोगी प्राध्यापक असून कृषी भूगोल हा त्यांचा विशेष जिद्दाळ्याचा

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या मुलांनादेखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच. हे सर्व सुरु असताना आता शिक्षण पद्धतीमध्येदेखील खर्च बदल होणे आपल्याकडे गरजेचे झाला आहे. बाहेरच्या देशामध्ये १५ वर्षांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शालेय विषय आणि परीक्षादेखील आहे. २०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले होते की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे.

अजय जरा थोडा आर्थिक अडचणीत होता. त्याने नुकतेच एक नवीन घर घेतले होते आणि एक कार पण घेतली होती. त्याच्या पगारातून घर व कारचे हप्ते हे दर महिन्याला खूप सार्था प्रमाणात जात होते आणि फार कमी पैसे त्याला कुटुंबासाठी उरत होते. दुर्दैवाने त्याचा नुकताच एक अॅक्सिडेंट झाला आणि त्याला बर्बापैकी पार लागला आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आणि त्याचा खूप सारा खर्च होणार होता. सुदैवाने ज्या कंपनीमध्ये तो कामाला होता, तिथे कंपनीने त्याची मेडिकल पॉलिसी काढलेली होती आणि त्या पॉलिसी अंतर्गत त्याचा होणारा उपचाराचा सर्व खर्च त्या पॉलिसीमध्ये कव्हर झाला होता. त्याची मुलगी नुकतीच बारावीला होती आणि तिला पण शिक्षणासाठी खूप खर्च लागणार होता. घरातील धावपळ व आर्थिक ओढातान तिला माहीत होती वडिलांचा अॅक्सिडेंट झाल्यानंतर आता खूप सारे पैसे लागतील म्हणून ती खूप टेन्शनमध्ये होती, पण तिला जेव्हा तिच्या आईने सांगितले की बाळा हा सर्व खर्च आपण मेडिकलेमधून करणार आहोत. आपल्याला एक पैसासुद्धा खर्च करावा लागणार नाही. त्यावेळेस तिला आश्चर्य वाटले आणि मग तिला हा मेडिकलेम काय प्रकार आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली, तोपर्यंत

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या मुलांनादेखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच. हे सर्व सुरु असताना आता शिक्षण पद्धतीमध्येदेखील खर्च बदल होणे आपल्याकडे गरजेचे झाले आहे. बाहेरच्या देशामध्ये १५ वर्षांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शालेय विषय आणि परीक्षादेखील आहे.

२०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले होते की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे, किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही. आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतेही फायनान्सची डिग्री अथवा काही विशेष ज्ञान असणे गरजेचे नाही. काही मूलभूत आर्थिक गोष्टींचे नियम आपण पाल्यांना शिकवल्यास मुले हे सर्व ज्ञान आरामशीरपणे समजू शकतात.

भारतीय शेतकऱ्यांचा स्त्रीमुखी चेहरा!


नि अभ्यासाचा विषय आहे. शिवाय त्यांनी पाठ्यपुस्तकांचीही लेखन केलंय.

या पुस्तकात लिंगभाव विषयमता, कृषीक्षेत्रातील स्त्रीरोगजगाराची सर्वसामान्य स्थिती, महिला शेतकऱ्यांची 'अदृश्यता', न्याय्य हक्क आणि मुलभतर प्रवेश, लिंगभार आणि धोरण या प्रकरणांमधून भारतातल्या महिला शेतकऱ्यांच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. भारतीय शेतकऱ्यांचा चेहरा हा आता स्त्रीमुखी झाला आहे, अशी सुरुवात करून लेखिकांनी आपली मांडणी केली आहे. शेतीचा शोध स्त्रीने लावला उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर स्त्रीची नाही, तर पुरुषाचीच छबी उभी राहत असते. शेतीत स्त्रियांचं योगदान अनादी काळापासून खूप महत्वाचं राहिलं आहे. शेतमजूर, सहयोगी शेतकरी, कौटुंबिक शेतमजूर, रोजंदारी शेतमजूर, शेती व्यवस्थापक आणि शेतकरी अशा विविध जबाबदाऱ्या स्त्रिया निभावत असतात.

निवडक बी-बियाणे जपून ठेवणं, त्यांची देखभाल करणं, त्यांचा साठा करणं, त्यांचे हिस्से, वाटे करणं अशी कामे स्त्रियांनाच करावी लागतात. स्त्रिया केवळ पिकांचे उत्पादन घेण्यातच क्रियाशील असतात असं नाही, तर फलोत्पादन, पशुपालन, मत्स्यपालन अशी शेतीपूक कामेही त्याच करतात. गेल्या काही दशकांत त्यांच्या कामांचे क्षेत्र खूप वाढलं आहे. पुरुषमंडळी शेतीबाह्य क्षेत्रात जात

असल्याने शेतीचं भवितव्य आता स्त्रियांच्या हाती असल्याचं प्रतिपादन लेखिकांनी केलं आहे. असं असलं तरी सार्वजनिक व्यवहारात आणि धोरणात्मक दृष्टीने शेतकऱ्यांची प्रतिमा अजूनही पुरुषी असल्याचं लेखिकांचं मत पटणारं आहे.

कृषी क्षेत्रातल्या स्त्रिया ही भारतीय पुरुषसत्ताक पद्धतीची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. कृषी क्षेत्रातल्या स्त्रियांची स्थिती अधिकच कमकुवत आणि संवेदनशील झाली आहे. शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया घरकाम, कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याची व्यवस्था करणे, शेतमजुरांवर देखरेख करणे यासारखी अनेक कामे करतात. कृषीप्रधान समाजात नगदी पिके तसेच खाद्य पिकांची शेती करण्यात स्त्रियांचा फार मोठा सहभाग असतो, मात्र ज्या प्रमाणात त्यांच्या श्रमाचे योगदान त्यात असतं त्यावर त्यांचा हक्का किती प्रमाणात असतो किंवा त्यांना स्वायत्तता किती असते हे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये आणि लोकसमुहामध्ये भिन्न भिन्न असल्याचं दिसून येतं. स्त्रियांना फक्त वारसा हक्काचेच जमिनीची मालकी मिळते. कायद्यानुसार स्त्रियांना जमीन मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला असला तरी स्त्रिया कायद्याचा आधार घ्यायचं टाळतात. कारण अडी-अडचणीला भावांची मदत लागली, तर ते करणार नाहीत, अशी भीती त्यांना वाटते. शिवाय उगीच कशाला भावांशी, माहेरच्या लोकांशी वाईटपणा



च्या, अशीही भावना त्यामागे असते.

एन.सी.ई.आर.टी.च्या 'नॅशनल फोकस ग्रुप ऑन जेन्डर इश्यूज इन एन्स्युकेशन' मधील एका संशोधनपर निबंधात इयत्ता सातवीच्या मुला-मुलींनी मांडलेली वस्तुस्थिती विचार करायला लावणारी आहे. ही शाळकरी मुलं म्हणतात, 'आमच्या पाठ्यपुस्तकातून आम्ही असं शिकलो की, माझ्या देशात फक्त पुरुषच शेती करतात, मात्र रेल्वेतून प्रवास करताना आम्ही पाहिलं की, स्त्रियाही शेतीत काम करत असतात.' यावरून स्त्रियांच्या शेतीकामातल्या सहभागाची दखलही घेतली जात नाही, हे लक्षात येतं. एकूण ग्रामीण महिलापैकी तीन चतुर्थांश स्त्रिया शेतीच्या क्षेत्रात काम करतात. शेतीत काम करणाऱ्या स्त्री व पुरुष मजुरांना समान मोबदला

दिला जात नाही. पुरुषांना अधिक, तर स्त्रियांना कमी मजुरी दिली जाते.

बहुतांश स्त्रिया अगदी 'काम न करणार्या' गटातल्याही, त्यांचा अधिक वेळ ज्यांस काम (वर्क) म्हटलं जातं, असे काम करण्यात घालवत असतात, ही कामे अशी असतात की, जी एवी घरातली कामे म्हणून संबोधली जाऊ शकत नाहीत किंवा ती मोबदला देऊन कोणाकडून तरी करून घेतली जातात. असं असूनही अधिकृत सांख्यिकी सामुग्रीत मात्र त्यांचं काम 'अदृश्य' असतं. याची कारणं पुढीलप्रमाणे सांगितली आहेत : १. हंगामी आणि विखंडीत स्वरूप असलेलं स्त्रियांचं काम. २. बहुतांशी कामे विनामोबदला ब कौटुंबिक स्तरावरची असणे. ३. भारतीय संस्कृतीत पोषणकर्ता म्हणून पुरुषांना अग्रस्थान दिलं जातं व त्यामुळे स्त्रियांच्या

मुलांना पाजा आर्थिक साक्षरतेचे बाळकडू!

तिला याबाद्दल काहीही माहिती नव्हते. थोडक्यात ती मुलगी अर्थनिरक्षर होती.

तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतातील फक्त ३५ टक्के नागरिक हे अर्थसाक्षर आहेत. मुले अर्थसाक्षर असणे ही तर फार दूरची गोष्ट. एखाद्या दीड वर्षांच्या मुलाला कागदाचा तुकडा दिला, तर तो त्याकडे पाहतसुद्धा नाही आणि हातातसुद्धा घेत नाही, परंतु त्याला १० रुपयांची नोट दिली, तर तो किंवा ती त्याचा हातातून परत देत सुद्धा नाही. सबसे बडा रुपया हे त्या लहान मुलाला समजते, पण अर्थसाक्षरतेबद्दल काय. अर्थात हे एक पैसे प्राणप्रिय असल्याचे एक उदाहरण मी दिले. मुले थोडी मोठी झाली तर त्यांना अर्थसाक्षर करणे हे काम पालकांनाच करावे लागेल.

सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आर्थिक सबल आणि साक्षर असणे गरजेचे आहे. यासोबतच आपल्या मुलांनादेखील योग्य वयात आल्यानंतर आर्थिक साक्षर बनवता आले तर फार चांगले. आपण सर्व पालक मुलांना पॉकेट मनी म्हणजे महिन्याचा खर्च देताना पाहिला असेलच. हे सर्व सुरु असताना आता शिक्षण पद्धतीमध्येदेखील खर्च बदल होणे आपल्याकडे गरजेचे झाले आहे. बाहेरच्या देशामध्ये १५ वर्षांच्या मुलांना आर्थिक साक्षरतेबाबत शालेय विषय आणि परीक्षादेखील आहे.

२०२२ मध्ये अमेरिकेमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले होते की, अमेरिकेतील पाचपैकी फक्त एकाच मुलाला आर्थिक साक्षरतेची कमतरता आहे. भारतात हे प्रमाण खूप कमी आहे, किंबहुना भारतात आर्थिक साक्षरता असा लहान मुलांच्या बाबतीत काही प्रकारच नाही. आपल्या पाल्यांना आर्थिक साक्षर बनवण्यासाठी आपल्याकडे कोणतेही फायनान्सची डिग्री अथवा काही विशेष ज्ञान असणे गरजेचे नाही. काही मूलभूत आर्थिक गोष्टींचे नियम आपण पाल्यांना शिकवल्यास मुले हे सर्व ज्ञान आरामशीरपणे समजू शकतात.

मुलांचा पहिला पॉकेट मनी किती असावा? आपल्या घरातील पैशाचे बजेट बघता मुलांनाही त्या प्रमाणातच पैसे द्यायला हवे. आपली परिस्थिती एक आणि आपल्या मुलांना पैसे देतो अनेक असे व्हायला नको. मुलांना पैशाच्या बाबतीत काही अनुभव देण्यास सुरुवात करायला हवी, तर त्यांच्यात आर्थिक साक्षरता आणायची असेल, तर तशी शिकवणही द्यावी लागेल. मुलांना ज्यावेळी पहिल्यांदा आपण पॉकेट मनी खर्च करण्यासाठी देतो तो अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. यामधून त्यांच्यात परिपक्वता वाढते आणि पालकांचादेखील त्यांच्यावर विश्र्वास बसण्यास मदत होते. जेव्हा आपण मुलांना पैसे देतो, तेव्हा ते एखादी आनंददायी वस्तू,खेळणी व इतर गोष्टींसाठी पुरतील इतके असायला हवेत. जर आपण वीस किंवा दहा वर्षापूर्वीचा काळ आठवल्यास आपल्याकडे लहान मुले छोट्या लाकडी गळ्यांमध्ये पैसे साठवायचे. एखाद्या नातेवाईकाने किंवा घरच्यांनी पैसे दिल्यावर मुले गळ्यामध्ये पैसे टाकून बचत करायचे. सध्या पिगी बँक किंवा काही ऑनलाईन अॅपसादेखील मुले वापर करतात.

जपानमधील बँकांनी लहान मुलांना समजण्यासाठी बँकिंग सुविधांमध्ये खूप चांगले बदल केले आहेत. आपल्याकडे असे काही अस्तित्वात नसेल तरीदेखील आपण पिगी बँक किंवा ऑनलाईन काही अॅपच्या माध्यमातून मुलांना बचत करायला शिकवू शकतो. यातून आपल्या मुलांच्या व्यवहारांवरदेखील लक्ष ठेवू शकतो. मुलांना पैशाची बचत करायची आणि पैसे योग्य ठिकाणी खर्च करायची सवय यामुळे लागते. आपल्या आवडीनिवडी मुलांवर लादू नका, जर समजा मला लहानपणी खेळण्यात कार आवडायची, तर माझ्या मुलाला कार आवडेलच असे नाही. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे काहीही आवडू शकते. त्याने कोणती खेळणी घ्यावी किंवा काय करावे याबाबत मी माझे मत लादू शकत नाही. योग्य गोष्टीची समज मी त्याला देऊ



शकतो. छोटे छोटे निर्णय घेण्यास मुलांना मोकळीक द्या, मुलांना छोटे निर्णय त्यांच्या पद्धतीने घेऊ द्या, त्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरण द्या आणि त्यांना व्यवहार नीट शिकवा. एक उदाहरण द्यायचे झाल्यास आपण फळांच्या खरेदीचे उदाहरण घेऊ शकतो. एखादी गोष्ट किती प्रमाणात आणायची, तिच्या दर्जा कसा हवा, किंमत किती हवी या गोष्टीमुळे फळे खरेदी करण्याच्या उदाहरणातून मुले शिकू शकतात. जसजसे मुले मोठी होतील तसतसे त्यांना आर्थिक तुलना करायला जमेल.

छोट्या छोट्या दैनंदिन गोष्टींमधून आपण मुलांना चांगले व्यवहार व त्याची पारख करणे शिकवू शकतो. त्यांच्या ऐच्छिक भावनांवर काही गोष्टी झाल्यास निश्चित त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. अशाप्रकारे उद्याचे नागरिक असणार्या आजच्या लहान मुलांना आर्थिक साक्षरता शिकवणे फार महत्त्वाचे आहे. यासंदर्भात पालकांनी खालील गोष्टी केल्या तर मुले नक्कीच अर्थसाक्षर होतील. इथे मी अगदीच लहान मुलांबद्दल सांगत नाही. साधारणपणे मुलांना कळू लागण्याचे वय हे पाचवीपासून सुरु होते, तर त्याचे लग्न होऊपर्यंतचा काळ हा अर्थसाक्षरतेसाठी फार महत्त्वाचा आहे.

खालील काही गोष्टी पालकांनी केल्या, तर मुलेसुद्धा अर्थसाक्षर होतील : १. सोशल मीडियाच्या तुलनात्मक जाळ्यात मुलांना अडकू देऊ नका : आजकाल आपली सर्वांची मुले ही फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अगदी आठवी-नववीची मुलेसुद्धा सोशल मीडिया वापरतात. त्यातील चंगळवादाच्या

द. घरात आणलेल्या वस्तूवरील किमतीचे स्टिकर, प्रॉडक्टचे एक्सपायरी तारीख, उत्पादन कंपनी याबद्दल मुलांसोबत पालकांनी सामूहिक चर्चा करावी. यातून मुलांना त्याबद्दल माहिती होईल. काही दिवसांनंतर घरात लागणार्या छोट्या छोट्या वस्तू आणायची जबाबदारी मुलांवर टाका.

७. आयुर्विमा, मेडिकलेम यातील फरक मुलांना समजावून सांगा. त्याची गरज काय हेसुद्धा समजावून सांगा. विमा पॉलिसी मुलांना वाचायला लावा त्यातील माहिती, अटी शर्ती मुलांना समजावून सांगा.

८. स्थावर मालमत्तेबाबतसुद्धा मुलांना अवगत करा: मालमत्तेचे खर्च जसे की, लाईट बिल, महापालिका कर किंवा इतर कर याबाबद्दल माहिती द्या, ते भरले नाही तर त्याचे काय परिणाम होतील याचीसुद्धा माहिती द्या. लाईट बिल, कर पावती मुलांना वाचायला लावा. त्यांना त्यातील माहिती समजावून सांगा.

९. चिट डे सोबत अर्थसाक्षर डे पण करा की : डायट जे लोक करतात त्यांना एक दिवस चिट डे पण करण्याची मुभा असते. म्हणजे त्यादिवशी ते काही पण खाऊ शकतात. जसा चिट डे तुम्ही करतात, तसा हफत्यातून एक दिवस मुलांच्या अर्थसाक्षरतेवर पण घालवा. फार काही नाही हफत्यातून एक दिवस एक तास दिला तरी खूप झाले.

१०. मुलांना दिलेल्या पैशाचा हिशोब लिहायला लावा : पालक मुलांना पैसे देतात व मुले खर्च पण करतात. झालेल्या खर्चाचा हिशोब मुलांना लिहायला लावा. यातून नक्की पैसे कुठे खर्च होतात हे त्यांनासुद्धा समजेल. खर्चाचे व उत्पन्नाचे हिशोब लिहिण्याची आज अनेक ऑन्लिकेशनसुद्धा उपलब्ध आहेत.

थोडक्यात मुलांची आर्थिक साक्षरता ही पालकांचीच खरी जबाबदारी आहे. उगाचच तो किंवा ती अजून खूप लहान आहे मोठी झाली की समजेल आपोआप या भ्रमात राहू नका. पोस्टाच्या पाकिटावर रिट्टेनु स्टॅम्प लावणारे खूप जण आहेत, भारतात त्यात तुमचा मुलगा किंवा मुलगी अस् नये असे वाटत असेल, तर त्यांना योग्य अर्थ साक्षर करा.

- राम डावरे

आरोग्य

मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालत असाल तर नक्की वाचा

सध्याच्या काळात बाजारपेठेत लोकांना आकर्षित करणाऱ्या आणि भुरळ पाडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. कोणतीही ही नवीन आणि चांगली दिसणारी गोष्ट लहान मुलांना लगेच घ्यावीशी वाटते. मग ती वस्तू किंवा गोष्ट कोणतीही असो.

आज सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर होत आहे. शाळेत मुलांना दिले जाणारे खाण्याचे डबे असो किंवा पाण्याच्या सुंदर आकर्षक बाटल्या असो किंवा कंपास बॉक्स असो. मुलांना भुरळ पाडणारे असतात. पण आपल्याला माहित आहे का की या मुलांना आपण जे प्लास्टिक वापरण्यासाठी देता ते किती तरी पटीने त्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे.

प्लास्टिक हे पर्यावरणासाठी तर हानिकारक आहेच परंतु हे सगळ्याच प्राण्यांसाठी देखील



हानिकारक आहे. प्लास्टिकच्या भांड्यातून जेवल्याने अनेक आजार होण्याची शक्यता नाकारत येत नाही.

आपण आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सर्व काही करीत असतो. मुलांच्या उत्तम आहारासाठी पोषक घटक मिळावे

यासाठी आहार योजना अशी करतो जेणेकरून त्यांची सर्वांगीण वाढ होवो. त्यांचे सर्व हड्डि पुरवतो. अथवा वेळी आपण आपल्या मुलांना रंग बेरंगी प्लास्टिकच्या भांड्यातून जेवण देत असतो. ही प्लास्टिकची भांडी आपल्या मुलांच्या आरोग्यास हानिकारक

मिश्रण हवेत सोडतात. जे घातक असून कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देते. प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या कारखान्याच्या जवळ राहणाऱ्या लोकांना लिम्फोमा आजाराचा धोका होऊ शकतो. प्लास्टिकची भांडी उष्णतेमुळे आणि दररोज घासल्यामुळे

असतात. प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. प्लास्टिकची भांडी बीपीए पासून मुक्त जरी असले तरी ती आपल्या मुलांसाठीच नव्हे तर निसर्गासाठी देखील हानिकारक असतात. कारखान्यात प्लास्टिक तयार करण्याचा वेळी बॅझिन नावाचे

त्यावरील थर नष्ट होतो. अनेकदा प्लास्टिकची भांडी तयार करताना हानिकारक रसायनाचा वापर केला जातो. आणि त्या भांड्यात खावल्याने कॅन्सर, बर्थ डिफेक्ट्स आणि इपेअर्ड इन्युनिटी सारखे आजार होऊ शकतात. म्हणून प्लास्टिक वापरणे टाळा आणि निसर्गाला वाचवा.

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांना या ६ गोष्टी खाऊ घाला

पौष्टिक गोष्टी न खावल्याने त्यांना नंतर अनेक समस्यांना सामोरी जावे लागू शकते, त्यामुळे पालकांनी मुलांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मुलांची वाढ आणि प्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. चला, जाणून घ्या त्या कोणत्या गोष्टी आहेत-

१. दूध -वाढत्या वयाच्या मुलांसाठी दूध खूप महत्त्वाचे आहे कारण त्यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात. तसेच दुधात जीवनसत्त्वे ए, बी २ आणि बी

१२ देखील असतात जे शारीरिक विकसासाठी आवश्यक असतात.

२. अंडी -वाढत्या वयाच्या मुलांसाठी अंडी खाणे फायदेशीर आहे. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण खूप जास्त असतात. अंड्यात व्हिटॅमिन डी, फॅट आणि आयरन असते. जे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकसासाठी आवश्यक आहे.

३. ब्रोकोली -या मध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असत, जे मुलांची हाडे मजबूत करतात. कदाचित याची चव मुलांना

आवडणार नाही. अशावेळी आपण आपल्या मुलाला सूप देऊ शकता. किंवा इतर भाज्यांमध्ये मिसळून त्याची भाजी बनवू शकता.

४. ब्लू बॅरी -ही अत्यंत चवदार आणि मुलांसाठी आरोग्यवर्धक असते. या मध्ये व्हिटॅमिन सी, आयरन, फायबर आढळत. जे हाडे मजबूत करतात. ब्लू बॅरी खाऊ

घालायला आपल्याला जास्त मेहनत करावी लागत नाही, कारण याला मुलं आवडीनं खातात.

५. दही -दही वाढत्या मुलांसाठी एक आवश्यक गोष्ट आहे दही हाडे आणि दात मजबूत करते आणि शक्ती देखील देते. आपण आपल्या मुलाला दही लस्सीच्या स्वरूपात किंवा ताकच्या स्वरूपात देऊ शकता.

६. रताळे -पोषणाच्या दृष्टीने रताळ्यापेक्षा काहीही चांगले नाही. ते डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयरन असते.

मानसिक आरोग्य : आनंदी राहण्याचा मंत्र, रोज फक्त १० मिनिटं करा हा व्यायाम

काय सांगता, फ्रिजमधील बटाटे वापरल्याने कर्करोग होऊ शकतो, वाचा माहिती



कॉफीचा एक कप संपवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याहीपेक्षा कमी वेळात तुम्हाला सुदृढ आरोग्य मिळू शकते, असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण मानसोपचारतज्ञ आणि सेंट्रल लॅकशायर विद्यापीठात लेक्चरर असलेल्या सॅन्डी मॅन यांनी असा उपाय शोधून काढला आहे. यासाठी तुम्हाला फक्त सहा प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहे.

वैद्यकीयदृष्ट्या कुठलाही गंभीर मानसिक आजार नसला तरी रोजच्या ताण-तणावामुळे बरेच जणांच्या आयुष्यातलं समाधान हरवत जातं. या ताणावर मात करण्यासाठी अनेक संशोधन झाली आहेत. सुरुही आहेत आणि त्यातून तणाव दूर करण्यासाठी आधुनिक विज्ञानाने अनेक उपायही सांगितले आहेत.

मानसोपचारतज्ञ म्हणून आतापर्यंतचा जो अनुभव आहे, त्या आधारे त्यांनी काही उपाय शोधून काढलेले ज्यांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. 'Ten Minutes to Happiness' या आपल्या पुस्तकात त्यांनी ६ प्रश्न सांगितले आहेत. या सहा प्रश्नांची उत्तर तुम्ही स्वतःला द्या.

कोणत्या अनुभवांनी तुम्हाला आनंद झाला होता? (ते कितीही साधे असले तरी) तुमची कुणी तुमची स्तुती करतं का? कोणत्या कारणासाठी? तुम्ही खरोखर नशीबवान आहात, असं तुम्हाला कधी-कधी वाटलं? कितीही छोटं असलं तरी तुम्ही मिळवलेले यश कोणतं? कशांमुळे तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना येते? तुम्ही तुमचा दयाळूपणा कसा व्यक्त करता? हा उपक्रम शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे. या संशोधनातून आढळून आलेल्या तुम्ही तुमच्या प्रत्येक दिवसाचं या सहा प्रश्नांच्या आधारावर मूल्यांकन केल्यास तुमची मनोदशा हळूहळू बदलू लागते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात अधिक आनंद मिळू लागतो.

जेव्हा आपल्या मनात निराशा दाटून येते, अशावेळी घडत असलेल्या चांगल्या गोष्टीही आपल्याला दिसत नाही. हे घडतं.

केल्याने तेवढेच पैसे तुम्ही स्वतःच खर्च करून तुम्हाला जो आनंद मिळाला असता त्याहून अधिक आनंद मिळतो. जवळपास १३० देशांमध्ये हे संशोधन करण्यात आलं आणि त्या सर्व संशोधनांमध्ये हेच परिणाम आढळले आहेत.

अशा प्रसंगांवर लक्ष केंद्रीत केल्यास तुम्हाला अधिकाधिक आनंद तर होतोच. शिवाय दुसऱ्या दिवशीही तुम्ही हाच आनंद पुन्हा मिळावा, यासाठी प्रयत्न करा. (या संशोधनाविषयीची अधिक माहिती तुम्ही BBC Future वर वाचू शकता.)

मॅन हेदेखील स्पष्ट करतात की दिवसभरात काय घडलं यावर दहा मिनिटं मन केल्याने चमत्कार घडत नाही आणि एखाद्याला वाटलं की आपल्याला नैराश्य येऊ शकतं तर त्याने मानसोपचारतज्ञाकडे जाऊन त्यांची मदत जरूर घेतली पाहिजे. मात्र, ज्यांना कधीकधी निराशा करण्यासाठी तुम्ही लिहून ठेवलेल्या पूर्वीच्या नोंदी वाचणं, तुम्हाला फायदेशीर ठरतं. आपला मूड चांगला नसला की आपली 'associative memory' म्हणजेच सहकारी स्मरणशक्ती आपल्याला भूतकाळातले ताण किंवा दुःखद प्रसंगांची आठवण करून देते. असं जेव्हा घडतं तेव्हा तुमच्या नोंदवहीतली पानं चाळली की या दुःखद भावनांच्या दृष्टचक्रातून तुम्ही बाहेर पडता.

दया या भावनेमध्ये असलेल्या अपार शक्तीविषयी नुकतच्या करण्यात आलेल्या संशोधनाच्या आधारावर सहा मुद्दा समाविष्ट करण्यात आला आहे. अनेक अभ्यासांमध्ये असं आढळलं आहे की निस्वार्थ कृतीमुळे तुमच्या आसपासच्या व्यक्तींना आनंद तर मिळतो, इतकंच नाही तर तुमचाही मूड चांगला होतो. उदाहरणार्थ, एखाद्या अनोडखणी व्यक्तीला मदत करण्यासाठी थोडे पैसे खर्च

बघण्यात रमतात आणि यातून त्यांची सर्जनशीलता वाढायला मदत होते.

मॅन यांनी BBC Reel ला सांगितलं तुम्हाला एखादी समस्या सोडवता येत नसेल तर थोडा वेळ काढून तुम्हाला कंटाळा आणणारं काम करा. असं केल्याने तुमच्या समस्येचं फ्रिक्टिव्ह सोल्युशन तुमच्या मेंदूत येऊ शकतं. हल्ली कंटाळा दूर करण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अशावेळी ही पद्धत नक्कीच उपयोगी ठरू शकते. त्या म्हणतात, आपण आपल्याला येणारा कंटाळा दूर करणं थांबवलं तर हे होऊ शकतं.

काही काळाने तुमच्या लक्षात येईल की तुमची सहनशक्तीही वाढली आहे आणि पूर्वी जेव्हा तुम्हाला प्रतीक्षा करणं सर्वांत क्लेशकारक वाटायचं आता हाच वेळ तुम्हाला शांत आणि आत्मचिंतन करण्यासाठीची संधी वाटू लागेल.

त्या म्हणतात, विचित्र वाटेल, मात्र, कंटाळा दूर करण्याचा सर्वोत्तम मार्ग हा तुमच्या आयुष्यात कंटाळाला जास्तीत जास्त वेळ देणे, हाच आहे.

व्हर्टिगो ही एक मेडिकल कंडिशन असून त्यात रक्तदाब कमी होण्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. व्हर्टिगोचा अर्थ चक्कर येणे, फिरणे. या स्थितीत रुग्णाला चक्कर येते. डोकेदुखीबरोबरच चक्कर येते आणि तोंड जातो. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते. अशावेळी रक्तदाब कमी होण्याची भीती असते. व्हर्टिगोचा परिणाम दीर्घकाळावर राहू शकतो आणि कमी कालावधीतही असू शकतो.

व्हर्टिगोचे लक्षण अस्थिर किंवा असंतुलित जाणवणे, उंचीची भीती वाटणे, कमी ऐकू येणे, पडण्याची भीती वाटणे, अधिक आवाजाने डोकेदुखी, चक्कर येणे. व्हर्टिगोची

खाद्यपदार्थ सामान्यतः फ्रिजमध्ये जास्त काळ ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ठेवलेले असतात, परंतु या गोष्टी सुरक्षित होण्याऐवजी खराब झाल्यास किंवा हानिकारक झाल्यास आपण काय कराल?



हे विचित्र नाही, परंतु असे घडते. काही गोष्टी आहेत ज्या फ्रिजमध्ये ठेवणे सुरक्षित नाहीत आणि यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. बटाटा देखील त्यापैकी एक आहे.

ज्यांना फ्रेंच फ्राईज किंवा तळलेले बटाटे खायला आवडतात त्यांच्यासाठी ही गोष्ट आणखी आश्चर्यकारक असू शकते.

जर आपण देखील त्या लोकांपैकी आहात जे बटाटे जास्त काळ सुरक्षित ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवतात, तर आपण हे चुकीचे करत आहात. फ्रिजमध्ये बटाटे ठेवणे धोकादायक ठरू शकते.

खरं तर, बटाट्यात स्टार्च असतो आणि जेव्हा आपण बटाटे फ्रिजमध्ये ठेवतो, तेव्हा फ्रिजचे थंड तापमान बटाट्यात असलेल्या स्टार्चचे साखरेमध्ये रूपांतरण करते. ही साखर धोकादायक रसायनात बदलते आणि त्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. आम्ही हे सांगत नाही, पण

संशोधनात ते सिद्ध झाले आहे. आपण जेव्हा अन्न मानक एजन्सी, ने आयोजित केलेल्या एका संशोधन मते बेक किंवा तळण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवलेले बटाटे वापरतो, त्यात असलेले अमिनो आम्ल ऐस्पैरिगिन सह एक्राईलामाईड नावाचे रसायन उत्पन्न होऊ लागतात.

हे रसायन कागद बनवण्यासाठी, प्लास्टिक बनवण्यासाठी आणि अगदी कपडे रंगवण्यासाठी वापरले जाते. संशोधनात हे देखील सिद्ध झाले आहे की जे लोक उच्च तापमानावर शिजवलेले स्टार्चयुक्त पदार्थ वापरतात त्यांना विविध प्रकारच्या कर्करोगाची शक्यता असते.

अत्यंत उच्च तापमानात बटाटे शिजवणे टाळणे देखील हानिकारक आहे. त्याचा धोका टाळण्यासाठी, बटाटे शिजवण्यापूर्वी १५ ते ३० मिनिटे सोलून पाण्यात भिजवून ठेवावेत. असे केल्याने, स्वयंपाक करताना बटाट्यात एक्राईलामाईड तयार होण्याची शक्यता कमी होते.

डोकेदुखी होणे हे सामान्य लक्षण आहेत. ते सर्वांत दिसतात. यात रुग्ण हा अति प्रकाश आणि आवाज सहन करू शकत नाही. **लेडिथिनानाटिस** ही एक कानातील समस्या आहे ती सर्वसाधारणपणे संसर्गाशी निगडित आहे. हा संसर्ग शीरजवळ कानात सूज येण्यास कारणीभूत ठरू शकते. याकारणामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो. **उपचार** एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा, चक्कर किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थेरपीच्या मदतीने रुग्णाची चक्कर येण्याची समस्या दूर होऊ शकते. **-डॉ. संतोष काळे**

डेंग्यू लक्षणे आणि उपचार

डेंग्यूचे डास पावसाळ्यात भरपूर प्रमाणात आढळतात. हे डास अनेकदा घरे, शाळा आणि इतर इमारतींमध्ये आणि आसपास गोळा केलेल्या उघड्या आणि स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्यांच्या शरीरावर पांढरे आणि काळे पट्टे असतात, म्हणून त्यांना चित्ता डास असेही म्हणतात. हा डास निर्भय आहे आणि दिवसा मुख्यतः चावतो. डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे जो एडीस इजिप्ती नावाच्या संक्रमित मादी डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. डेंग्यू हा विषाणूजन्य तापाचा एक प्रकार आहे.

साधा डेंग्यू : यात रुग्णाला २ ते ७ दिवसांपर्यंत उच्च ताप असतो आणि त्याच्याबरोबर खालीलपैकी दोन किंवा अधिक लक्षणे असतात. अचानक उच्च ताप. डोक्यात आणखी तीक्ष्ण वेदना. डोळ्यांच्या मागे वेदना आणि डोळ्यांच्या हालचालीसह वेदना तीव्र होणे. स्नायू (शरीर) आणि सांध्यातील वेदना. चव कमी होणे आणि भूक न लागणे. छातीवर आणि वरच्या अंगावर गोवरसारखे पुरळ, चक्कर येणे. काळजी, उलट्या. शरीरावर रक्ताचे डाग आणि पांढऱ्या रक्तपेशींचा अभाव. प्रौढांच्या तुलनेत सौम्य डेंग्यू तापाची लक्षणे सौम्य असतात.

रक्तसाव डेंग्यू : रक्तसाव डेंग्यू ताप आणि शॉक रक्तसाव डेंग्यूमध्ये आढळलेल्या लक्षणांव्यतिरिक्त खालील लक्षणे आढळतात. त्वचा पिवळी पडणे आणि शरीराची थंडपणा. नाक, तोंड आणि हिरड्यांमधून रक्तसाव. प्लेटलेट पेशींची संख्या १००,००० किंवा त्यापेक्षा कमी आहे. फुफ्फुस आणि पोटात पाणी साचणे. त्वचेवर जखम. अस्वस्थ असणे आणि सतत कुरकुरणे. जास्त तहान (कोरडा घसा). रक्तासह किंवा त्याशिवाय उलट्या होणे. श्वास घेण्यात अडचण. डेंग्यू शॉक सिंड्रोम : उपरोक्त

लक्षणांव्यतिरिक्त, जर रुग्णाला रक्ताभिरण बिघाडाची लक्षणे आहेत जसे की:- नाडी आणि वेगाने चालणे अशक्तपणा. रक्तदाब कमी होणे आणि त्वचा थंड होणे. रुग्णाला खूप अस्वस्थता जाणवते. ओटीपोटात तीक्ष्ण आणि सतत वेदना. वरील तीन अटींनुसार रुग्णावर योग्य उपचार सुरू करा. रुग्णाच्या रक्ताच्या सेरोलॉजिकल आणि व्हायोलॉजिकल चाचण्या केवळ रोगाची पुष्टी करतात आणि त्यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती रुग्णाच्या उपचारांवर परिणाम करत नाही कारण डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणूजन्य ताप आहे, यासाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. उपचार :- सुरुवातीच्या तापाच्या बाबतीत: रुग्णाला आराम करण्याचा सल्ला द्या. वयोमानानुसार जास्त ताप आल्यास पॅरासिटामोल टॅब्लेट (२४ तासांत चारपेक्षा जास्त नाही) द्या. एस्पिरिन आणि इबुप्रोफेन देऊ नये. या रोगात ते निरुपयोगी असल्याने प्रतिजैविक देऊ नये. रुग्णाला ORS दिले जाईल. उपासमारानुसार अन्न पुरेसे प्रमाणात दिले पाहिजे.

डेंग्यू तापाच्या रुग्णाच्या पुनर्प्राप्तीनंतर साधारणपणे २ दिवसांपर्यंत गुंतागुंत दिसून येते. विशेष लक्ष देण्याचा सल्ला द्या - पोटात तीव्र वेदना. काळा मल. हिरड्यांचा/त्वचा/नाक तून रक्तसाव. त्वचेची थंडपणा आणि जास्त घाम येणे. अशा परिस्थितीत, रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला पाहिजे.

डेंग्यू रक्तसावी ताप, डेंग्यू शॉक सिंड्रोमच्या रुग्णांना उपचारासाठी सूचना:- प्रत्येक तासाला रुग्णाची काळजी घ्यावी. रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी (१००००० किंवा त्याहून कमी) आणि रक्तातील वाढलेली हेमॅटोक्रिट ही स्थिती अधिक दर्शवते. वेळेवर खत थेरपी रुग्णाला धक्यातून बाहेर काढू शकते. २०



मिली/के एच/तासाला खत दिल्यानंतरही रुग्णाची स्थिती सुधारत नसल्यास, डेक्सट्रॉन किंवा प्लाझ्मा द्यावा. जर एक थंब (२०%) असेल तर ताजे रक्त दिले पाहिजे, शॉकमध्ये, ऑक्सिजन दिले आहे, अॅसिडोसिसमध्ये, सोडा बायकार्ब दिले पाहिजे. कृपया हे करू नका : तापात एस्पिरिन आणि इबुप्रोफेन देऊ नये. या रोगात ते निरुपयोगी असल्याने प्रतिजैविक देऊ नये. आवश्यकतेशिवाय रुग्णाला रक्त देऊ नका (जास्त रक्तसाव; कमी हेमॅटोक्रिट २०%) स्टिरॉइड्स देऊ नयेत. DSS/DHF रुग्णाच्या पोटात नक्की टाकू नका.

रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याचे निकष:- कोणत्याही औषधाशिवाय २४ तास ताप नाही. भूक वाढणे रुग्णाच्या सामान्य स्थितीत सुधारणा. लघवीचे योग्य प्रमाण. शॉकच्या अवस्थेतून सावरल्यानंतर तीन दिवस. फुफ्फुसात पाणी आणि पोटात पाणी आल्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत नाही. प्लेटलेट पेशींची संख्या ५०००० पेक्षा जास्त आहे.

डेंग्यू ताप टाळण्यासाठी उपाय : छोट्या डब्यांमधून पाणी काढून टाका आणि अशा ठिकाणी जेथे पाणी तितकेच भरलेले असते. कूलरचे पाणी आठवड्यातून एकदा बदलले पाहिजे. घरात कीटकनाशकांची फवारणी करा.

मुलांचे हात आणि पाय पूर्णपणे झाकलेले असावेत. झोपताना मच्छरदाणी वापरा. डास प्रतिबंधक वापरा. टाक्या आणि भांडी झाकून ठेवा. शासकीय स्तरावर केलेल्या कीटकनाशक फवारणीसाठी मदत. आवश्यक असल्यास, जळलेले तेल किंवा रॉकेल नाल्यांमध्ये आणि गोळा केलेल्या पाण्यावर ठेवा. उपचारासाठी रुग्णाला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रात घेऊन जा.

डेंग्यू ताप टाळण्यासाठी खालील उपाय करा : रुग्णाच्या प्रतिबंधासाठी, सर्वेक्षण, तपासणी, उपचार आणि प्रतिबंध रुग्णाच्या निवासस्थानाच्या ५ किमीच्या परिघात करणे आवश्यक आहे.

क्षेत्राशी संबंधित महानगरपालिका/नगरपालिकेच्या आरोग्य अधिकार्यांसोबत बैठक आयोजित करून, रोग रोखण्यासाठी वैद्यकीय आणि आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची संयुक्त टीम तयार करून अडव्याविरोधी कारवाई करण्याचे सुनिश्चित करा. जिल्हातील सर्व पाणी साठवण्याच्या ठिकाणी (जिथे डासांची पैदास होण्याची शक्यता आहे) अडव्याविरोधी कारवाई करावी. डासांच्या प्रजनन ठिकाणी रोग प्रतिबंध आणि अडव्याविरोधी कारवाईबाबत सामान्य जनतेला सविस्तर माहिती पुरवावी.

चंद्रयान मोहिम फत्ते; लातूर शहर जिल्हा भाजपाचा जल्लोष

लातूर : संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मिशन चंद्रयान-३ ने ऐतिहासिक कामगिरी करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाय रोवले आहे. यामुळे भारताची चंद्रयान मोहिम फत्ते झालेली असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने येथील गांधी चौकात जल्लोष करण्यात आला. या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या संकल्पनेतून येथील महात्मा गांधी चौकात मोठ्या स्त्रिनची सोय करण्यात आलेली होती.

LATUR BHUKAMP

लातूर

भूकंप

http://epaper.dainikbhukamp.com

गुरुवार २४ ऑगस्ट २०२३

राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आरपारचा लढा देऊ : नाना पटोले

मुंबई : शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्यांचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सन्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयांन खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? असा संतम सवाल करत भाजपा सरकार जर अन्नदात्यांच्या भावना समजत नसेल तर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष आरपारचा लढा देईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. पुणे जिल्हातील चाकण येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर, पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

४

आरोग्य सेवा जास्तीत जास्त

लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करा

-जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे

लातूर : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्य विभागाच्या विविध समितीच्या बैठका २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाल्या. आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी बस्ने, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रतिनिधी डॉ. सचिन जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.

एन.एच.एम. नियामक मंडळ, एन.एच.एम. लेखा परिक्षण समिती, लसीकरण समिती, विशेष इंद्रधनुष्य मोहिम समिती, प्रधानमंत्री मातृवृद्धा योजना सुकाणू समिती, प्राणीजन्य आजार समिती,

वातावरण बदल समिती, जिल्हा गुणवत्ता समिती, एन.पी. .पी.सी.एफ.समिती, १५ वा वित्त आयोग समिती, जन्म मृत्यू समिती, बोगस वैद्यक व्यावसायिक प्रतिबंध जिल्हा पुनर्विलोकन समिती, एल.सी.डी.सी. व ए.सी.एफ. मोहिम, टी.बी. फोरम व कोर्माबीडीटी कमिटी, आर. के. अधिकारी सतोषकुमार नाईकवाडी यावेळी उपस्थित होते.

एन.एच.एम. नियामक मंडळ, एन.एच.एम. लेखा परिक्षण समिती, लसीकरण समिती, विशेष इंद्रधनुष्य मोहिम समिती, प्रधानमंत्री मातृवृद्धा योजना सुकाणू समिती, प्राणीजन्य आजार समिती,

पथकामार्फत सर्व अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांची काटेकोर आरोग्य तपासणी करून डोळे, कान, दात व हृदयरोग यांचे लवकर निदान व उपचार करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रसूती रुग्ण, सर्प दंशाचे रुग्ण यांना विनाकारण संदर्भसेवा देण्यात येऊ नये, असे त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू होऊ नये, असं सर्गजन्य आजारपामासून नागरिक दूर रहावेत, यासाठी विविध नावीन्यपूर्ण उपाययोजना राबवाव्यात. वाड्या, वस्त्या, तांडा, वंचित समूहातील घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न शील राहावे.

आवश्यकतेप्रमाणे इतर विभागाची मदत घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केल्या.

महापालिकेच्या वतीने कंटेनर सर्वेक्षण व अॅबेटींगची तिसरी मोहीम

लातूर : मागील १० दिवसांमध्ये डेअ्यूसदृश्य तापीचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने लातूर शहर महानगरपालिकेचे मार्फत प्रतिबंधात्मक व व नियंत्रणात्मक उपाययोजना अंतर्गत दि. २२ ऑगस्ट पासून घरोघरी जाऊन पाणीसाठे तपासणी करणे व डासअळी आढळून आल्यास

डासअळीनाशक औषध अॅनबेट टाकणे, नागरिकांना आरोग्य शिक्षण देणे व माहिती देणे यासाठी कंटेनर सर्वेक्षण व अॅबेटींग ची तिसरी मोहीम राबविण्यात येत आहे. अॅबेटींग झाल्यानंतर धूर फवारणी करण्यात येणार आहे.

तरी नागरिकांनी घरोघरी येणाऱ्या मनपाच्या आरोग्य

कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना सहकार्य करावे. तसेच घरातील सर्व पाणीसाठे संपूर्ण झाकून देवावेत, पाणीसाठे घेवडे ठेवू नयेत तसेच फुलदाणी, फ्रिजच्या ट्रे मधील पाणी कुंडीच्या खाली असलेल्या प्लेट मधील पाणी नियमितपणे बदलत राहावे, भंगार, प्लास्टीक ग्लास ई. निरुपयोगी साहित्य

अंणनात/घराबाहेर फेकून न देता घंटागाडीकडे घावे. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी व हात-पाय-अंग पूर्ण झाकून राहिल याप्रमाणे पूर्ण कपडे वापरावेत तसेच ताप आल्यास लगेच दवाखान्यात तपासणी करून घ्यावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

दयानंद विज्ञान महाविद्यालयात वैज्ञानिक 'जॉर्जेस कुविअर' जयंती साजरी

लातूर : येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी जैवतंत्रज्ञान मंचच्या वतीने वैज्ञानिक 'जॉर्जेस कुविअर' यांची २५४ वी जयंती व तसेच 'हॅमिल्टन स्मिथ' यांचा ९२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड आणि जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. कोमल गोमारे यांनी वैज्ञानिकांच्या प्रतिमेल्या वंदन करून केली.

कार्यक्रमाची रूपरेषा बी.एस्सी.जैवतंत्रज्ञान प्रथम वर्षाची विद्यार्थीनी श्रेखा सानिया यांनी मांडली. वैज्ञानिक हॅमिल्टन स्मिथ यांच्याविषयी इंग्रजीमधून

बी.एस्सी.जैवतंत्रज्ञान प्रथम वर्षाची विद्यार्थीनी तनुजा लोखंडे तर बी.एस्सी.जैवतंत्रज्ञान प्रथम वर्षाची विद्यार्थी रोहित देशमुख यांनी जॉर्जेस कुविअर यांच्याबद्दल मराठीतून यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली.

हॅमिल्टन स्मिथ हे अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते आहेत. १९७० मध्ये एका जीवाणूपासून घेतलेल्या शुद्ध निर्बंध एंझाइमचा वापर करून, स्मिथ हे दाखवू शकले की, निर्बंध एंझाइम न्यूक्लियोटाइड्सच्या सममितीय क्रमाच्या मध्यभागी डीएनए रेणूला क्लिब्ह करतो. जॉर्जेस कुविअर हे फ्रेंच निर्माशास्त्रज्ञ आणि प्राणीशास्त्रज्ञ होते, ज्यांना कधीकधी

पॅलेओन्टोलॉजीचे संस्थापक जनक म्हणून संबोधले जाते. १९ व्या शतकाच्या सुरुवातीस कुव्हियर हे नैसर्गिक विज्ञान संशोधनातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्या कार्याद्वारे तुलनात्मक शरीरशास्त्र आणि जीवाश्म विज्ञानाच्या क्षेत्रांची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, जीवाश्मशास्त्री जिवंत प्राण्यांची तुलना करताना.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी वैज्ञानिकांनी लावलेल्या संशोधनाचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील जुन्या पद्धती सोबतच विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचाही अभ्यास करावा

ज्यामुळे स्टार्टअप क्षेत्रात नवनवीन प्रयोग यशस्वी होतील. प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड व उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्र्वर बेळ्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. के. एस. गोमारे, प्रा. अवंती बिडकर, प्रा. डॉ. फिरदौस बिरादार, प्रा. मयुरी जाधव, प्रा. श्रुता मदन, प्रा. श्रीनिवास कु लकर्णी, प्रा. स्वरूप गावकरे, प्रा. अनुराधा पाटील त्याचबरोबर जैवतंत्रज्ञान विभागातील बी.एस्सी. प्रथम आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विशाल टफें, बी.एल. चौगुले, श्रावण माळी, एल.बी. शिंदे, के.एस. सरतापे यांची उपस्थिती होती.

चांद्रयान-३ ची यशस्वी मोहीम प्रभुराज प्रतिष्ठानकडून जल्लोष



लातूर : नाना नानी उद्यान परिसरात प्रभुराज प्रतिष्ठान लातूर च्या वतीने चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल वैज्ञानिकांचे अभिनंदन करण्यात आले आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. या यशाचा आनंद पूर्ण

भारतातील जनतेला आहे या चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबाबत भारतातील नव्हे तर पूर्णजगातील जनतेला अभिमानाची बाब आहे आणि आज वैज्ञानिकांनी भारताचे नाव लौकिक केले आहे.

या यशाबद्दल संपूर्ण भारत देश आनंद साजरा करत आहे. चंद्रयान ३ यशाबाबत लातूरतही प्रभुराज प्रतिष्ठान च्या वतीने पेढे वाटप करून लातूरकरांनी आनंद उत्सव साजरा केला. यावेळी प्रभुराज प्रतिष्ठानचे

अध्यक्ष अॅड. अजय कलशेट्टी, लहान खेळाडू शौर्य दांडगे, रमेश भुतडा, बाळाप्रसाद बिदादा, एम.एम. पाटील, अशोक पंचाक्षरी, दत्ता गायकवाड, विलास भुमकर, मोतीराम कदम, शिवा रोडे, कवी डॉ. संजय जमादाडे, शिरीष माळी, नंदकुमार बनाळे, संजय बागडे, डॉ. श्रीराम कोळेकर, पारस चापश्री, सोमनाथ खुदाशे, विजय वारद, सुरेश कोटलवार, आत्माराम कदम, काशिनाथ हुंडे करी, पाटील, रमण लाहोटी, यांची प्रमुख उपस्थिती होती.

वनऔषधी व सुगंधी वनस्पती लागवड योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा-सौ. अदिती देशमुख

लातूर : ट्रेन्टीवन ग्री लि., आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून सेंट्रीय शेती आणि सुगंधी औषधी वनस्पती लागवड योजना गतवर्षी प्रमाणे यशस्वी राबविली आहे. या योजनेअंतर्गत या हंगामातील अश्वगंधा लागवडीचा शुभारंभ ट्रेन्टीवन ग्री ली., च्या संचालिका सौ. आदिती देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावर्षीच्या हंगामात २५० एकरवर अश्वगंधा लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना अश्वगंधा लागवड ते काढणी पर्यंतचे तज्ज्ञाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच अश्वगंधा खेरीदीची हमी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होणार असल्याने योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात त्यांनी केले आहे.

ट्रेन्टीवन ग्री लि., च्या या हंगामातील अश्वगंधा लागवडचा शुभारंभ ट्रेन्टीवन ग्री ली., च्या संचालिका सौ. आदिती अमित देशमुख यांच्या हस्ते पानचिंचोली येथील अविनाश ज्ञानोबा काळे यांच्या शेतामध्ये करण्यात आला आहे. यावेळी बोलतांना ट्रेन्टीवन ग्री ली., च्या संचालिका सौ. आदिती देशमुख म्हणाल्या ट्रेन्टीवन ग्री लि., व आंतरराष्ट्रीय आयुर्वेदीक कंपनीच्या भागीदारीतून गत दोन वर्षांपासून अश्वगंधा लागवड योजना राबविण्यात आली, या योजनेत महाराणा प्रताप नगर, मळवटी, महापूर, हंरगुळ खु., हंरगुळ खु., चिखुडा, आखरवाई, गातेगाव, मांजरी, सारोळा, कव्हा, जमालपूर येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या शेतकऱ्यांना अश्वगंधा लागवड ते काढणी पर्यंतचे तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले, अश्वगंधा खेरीदीची हमी देण्यात आल्याने या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे.

गुणवत्तापूर्ण पशुधन निर्मिती आवश्यक-डॉ. बाबासाहेब ठोंबरे

लातूर : बुधवार दि.२३ ऑगस्ट २०२३ रोजी कृषि महाविद्यालय लातूरच्या वतीने ग्रामीण उद्योगता जागतिक विकास योजने अंतर्गत मौजे कातपूर येथे पशुधन व्यवस्थापन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून कातपूर गावच्या सरपंच श्रीमती रेणुका आयतनबोयणे ह्या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे तर उपसरपंच श्री. मनोज देशमुख, कार्यक्रमाधिकारी डॉ. ज्योती देशमुख,

डॉ. अनंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना संबोधतांना पशूंची पैदास, संतुलित आहार, व्यवस्थापन व आरोग्य ही पशुधन व्यवस्थापनाची चतुःसूत्री आहे असे, म्हणाले. पुढे बोलताना डॉ. ठोंबरे म्हणाले की, शेतीव्यवसायात पशुधनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. समृद्ध पशुधन हेच शेती समृद्ध करतात. म्हणून आपल्या संस्कृतीनेही बैलपोळा, वसुबारस या सणांच्या माध्यमातून आपल्याला पशुधनाचे महत्त्व सांगितले आहे. चांगले पशुधन हे विकत मिळत नाही तर ते निर्माण

केले जाते. शास्त्रज्ञ, पशुपालक व लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त प्रयत्नातून पशुधनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. तसेच डॉ. अनंत शिंदे यांनी सांगितले की, दुग्ध उत्पादनाची शासन दरबारी नोंद असणे गरजेचे असून प्रमाणित दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री व त्यांची भेसळ टाळणे सुद्धा गरजेचे आहे. पशुपालक सतीश देशमुख यांनी पशुधनाचा वाढते भाव, दुधाचा मुल्यभाव व उद्भवणारे रोग आदी समस्या मार्गदर्शकांकडे मांडल्या व मार्गदर्शकांनी समस्यांचे निराकरण केले. त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या मार्गदर्शनामुळे प्रतिदिन २५ टक्के दुग्ध

उत्पादन वाढल्याचे सांगून कृषि कन्यांचे कौतुक केले. शेतकरी काकासाहेब देशमुख, बब्रवान देशमुख व धोंडीराम मासाळे यांनी कृषि विद्यापीठाच्या कार्याची प्रशंसा करून कृषि कन्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे गावकऱ्यांच्या वतीने आश्वासन दिले. कार्यक्रमाची प्रस्तावना कु. अर्चना झिडे, सूत्रसंचालन कु. गायत्री हिल्लाळ व उपस्थितांचे आभार कु. राज तेलगे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहा गांधेले, शिवकन्या गारे, निशा गुड्डे, राजश्री हाडोळगीकर, शुभांगी जाधव, श्रुता राऊत, शाना, स्वीटी

राज, स्नेहा तोपरोपे, कल्पना वाघमोडे, सुषमा येवतीकर, श्रद्धा भुसारे, शुभांगी धनशिरे, मोनिका मोटधरे या कृषिकन्यांनी परिश्रम घेतले.

CHANGE OF NAME

I have change my name from **Santosh Prabhakarrao Umate TO Santosh Prabhakar Umate** Hence for this declaration in future i will be use this name **Santosh Prabhakar Umate** in future the same name will be used by my all family. **OLD NAME :- Santosh Prabhakarrao Umate** **NEW NAME :- Santosh Prabhakar Umate** **ADDRESS :-at post dapaka tq nilanga dist Latur**

DECLARATION

HERE IN THIS ADVERTISE I AM DECLARING THAT I HAVE CHANGE MY NAME WHICH WAS EARLIER-SAROJ SEEMAKUMARI BAIJNATH TO : SAROJ SEEMA BAIJNATH HENCE FOR THIS DECLARATION I WILL BE KNOWN BY THIS NAME AND WILL USE SAROJ SEEMA BAIJNATH IN FUTURE THE SAME NAME WILL BE USED BY MY FAMILY AND RELATIVE. **OLDNAME :SAROJ SEEMAKUMARI BAIJNATH** **NEW NAME : SAROJ SEEMA BAIJNATH** **ADDRESS :SABARMATI THE GLOBALSCHOOL ALMALA ROAD BUDHODAAUSA 413520**

जाहीर प्रगटन

या प्रगटनाद्वारे जाहीर करण्यात येते की, माझ्या मुलीच्या शालेय कागदोपत्रीवर **PATHAN ALFAYEZA AHEMADKHAN** असे असून इतर कागदोपत्रीवर तिचे नाव **PATHAN ALFEZA AHEMADKHAN** असे आहे. तील पुढील सर्व व्यवहारात हेच नवीन नाव **PATHAN ALFEZA AHEMADKHAN** घेण्यात येईल. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती. **Old Name :- PATHANALFAYEZA AHEMADKHAN** **New Name :- PATHAN ALFEZA AHEMADKHAN** **Address :- Bodhe Nagar, Latur (M.S.) 413512**

श्री.तिरूपती ट्रेडींग कंपनी
शिवाजी चौक, निलंगा, जि. लातूर
जैन ठिबळ सिव्हाव
जैन स्ट्रिंक्लर
जैन पी.व्ही.सी.पाईपचे :- अधिकृत विक्रेते:-
प्रो. गुणवंत पायकवाड हतपरकर
फोन:-डु. २४२४६३, मो. ९४०४६८२९९९

छोटी झेरॉक्स मशीन व प्रिंटर विक्री कलर प्रिंट/झेरॉक्स B/W प्रिंट/झेरॉक्स जम्बो झेरॉक्स/प्रिंट डिझाईनिंग/पासपोर्ट फोटो रिफ्लेक्टिंग/टोनर/फोटो पेपर लॉगिनेशन मशीन व मॅट्रिअल
झेरॉक्स मशीनेचे अधिकृत विक्रेते :-
बोरा झेरॉक्स
आपारी धर्मशाळा, महात्मा गांधी चौक, लातूर.
9673344777

माळवदकर एजन्सीज
सावेवाडी, लातूर
mo. 9422656522
सर्व प्रकारच्या फर्निचरचे उत्पादक व विक्रेते